

April 28, 2022

The Manager, Listing Department,

**BSE Limited,** 

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street,

Mumbai 400 001 Tel No.: 22721233

Fax No.: 22723719/22723121/22722037

**BSE Scrip Code: 540776** 

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051

Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237

**NSE Symbol: 5PAISA** 

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper Publication - Audited Financial Results of Spaisa Capital Limited

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Audited Financial Results of 5paisa Capital Limited, for the quarter and year ended March 31, 2022 published in Free Press Journal (English) and Nav Shakti (Marathi) newspapers on April 28, 2022.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,
For Spaisa Capital Limited

Namita Godbole
Company Secretary

Email ID: csteam@5paisa.com

Encl: as above

**BENGALURU:** Hindustan Aeronautics Limited commenced the Main Airframe Fatigue Test (MAFT) of the LCA Mk1 airframe at its Ground Test Centre of the Aircraft Research and Design Centre (ARDC) in

Bengaluru, informed HAL in its statement on Wednesday. The MAFT test facility was inaugurated by Arup Chatterjee, Director (Engineering and Research and Development), HAL.



# PETRO PRICE SERMON: OPPN SLAMS PM MODI

Prime Minister Narendra Modi on Wednesday tried to embarrass Opposition-ruled states by raising the issue of fuel prices and passing the buck on the opposition-ruled states for not reducing VAT (value added tax) and local taxes on petrol and diesel even after the Centre reduced excise duty last November.

In his first reaction to the rising fuel prices, Modi fired at the Oppositionruled states during his meeting with the chief ministers on the Covid situation by raising the issue.

"For some reason, states like Maharashtra, West Bengal, Telangana, Andhra Pradesh, Tamil Nadu, Kerala, and Jharkhand did not agree to slash VAT on fuel. The burden of high prices continued to stay on the citizens," he

The Opposition hit back accusing Modi of playing politics in a meeting not called for the fuel prices. Maharashtra chief minister Uddhav Thackeray took the lead saying the Centre is holding back Rs 26,500 crore to Maharashtra and the state government was not responsible for the rise in prices of petrol

Singh Surjewala said the Prime Minister should first give an account of Rs 27



lakh crore collected by his government through tax on petrol and diesel.

"Modi ji, No criticism, No distractions, No Jumlas! Please give an account of Rs 27,00,00,00,00,00,00 (Rs 27 Lakh Crore) collected by BJP Govt from Tax on Petrol & Diesel," Surjewala said.

He said that on May 26, 2014, when PM Modi assumed charge, crude oil was USD 108 per barrel, but petrol and diesel were priced at Rs 71.41 and Rs 55.49 per litre, while today, crude oil is USD 100.20 per barrel, but the petrol and diesel prices have been increased to Rs 105.41/litre and Rs 96.67/litre respectively in Delhi.

'We will urge all states to decrease VAT on Petrol/Diesel to pre-May 2014 level. Please admit BJP Govt earned Rs 27 Lakh Crore from Petrol/Diesel while all states collectively received about Rs

taxes only once in November and then kept increasing the prices on daily ba-

Shiv Sena leader Priyanka Chaturvedi also slammed the prime minister, alleging that he made the "COVID meeting about politics".

"The central government has earned 26 lakh Crore out of central excise on fuel, increased 18 times even when oil prices hit rock bottom. The GST share to states still owed, compensation component to state done away with and now pointing fingers," she tweeted.

Meanwhile, Trinamool Congress and CPI (M) slammed Prime Minister Narendra Modi after he requested states to reduce state tax on fuel.

Chief Minister Mamata Banerjee said the BJP-led central government should first reduce tax before imposing the same on the states.

"I have given Re1 off from the tax for which I have given up 1500 crore tax on petrol and diesel every month. The state is yet to get at least Rs 97,000 crore from the central government and after we get the money, we might give more tax exemptions," said Mamata.

CPI(M) leader Sujan Chakraborty said by saying so... the BJP is creating "disharmony" in the country.

- Aritra Singha

#### Congress chief spokesman Randeep 16.5 Lakh Crore. Central Govt revenue from Petrol/Diesel has doubled in 8 years," Surjewala said in a series of Cabinet approves revised outlay

for India Post Payments Bank inet meeting chaired by Prime Minister Narendra Modi on Wednesday approved the revision of the project outlay for India Post Payments Bank (IPPB) from Rs1,435 crore to Rs2,255 crore as equity infusion to meet regulatory requirements.

The cabinet also granted in principle approval for future fund infusion to the tune of Rs500 crore for meeting regulatory requirements and technological upgradation.

Briefing the media, Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur said the objective of the project is to build the most accessible, affordable and trusted bank for the common man; spearhead the financial in-

the barriers for the unbanked and reduce the opportunity cost for the under banked populace through assisted doorstep banking.

Signing of pact between India, Chile in disability sector The Cabinet approved the signing of a pact between India and Chile for cooperation in the disability sector. A statement said the MoU will encourage cooperation between the Department of Empowerment of Persons with Disabilities and the Government of Chile through joint initiatives in the disabilities sector. It will strengthen bilateral ties be-

tween India and Chile, it

Amalgamation of CDC, CSIR The Cabinet approved the amalgamation of Consultan-

Development Centre (CDC) along with its manpower, moveable assets and liabilities with the Council of Scientific and Industrial Research (CSIR). CSIR and CDC are two separate autonomous bodies under the Department of Scientific and Industrial Research (DSIR), Ministry of Science and Technology.

New diplomatic mission in Lithuania

The Cabinet also approved a proposal to open a new Indian mission in Lithuania to further deepen the strategic cooperation with the Baltic

#### **Communication** to be upgradad in LWE areas

**NEW DELHI:** The Union Cabinet on Wednesday approved a Universal Serv-Obligation Fund (USOF) project for upgrading 2G mobile services to 4G at security sites in Left Wing Extremism (LWE)

Briefing the media after the meeting, Information and Broadcasting Minister Anurag Thakur said that the project envisages upgrading 2,343 left Wing Extremism Phase-I sites from 2G to 4G mobile services at an estimated cost of Rs 1,884.59 crore (excluding taxes and levies).

The upgradation work will be awarded to government-owned BSNL.

#### Two fall into sewer in Bawana, die

NEW DELHI: Two men died after they allegedly fell into a sewer in Outer Delhi's Bawana on Wednesday, Delhi Fire Service officials said. Police haven't confirmed if the two had gone inside the sewer to clean it. The deceased have been identified as Chittaranjan and Abdul Kalam, they said. Atul Garg, Director, Delhi Fire Service said, "A call was received at 11.25 am about rescuing two persons who had fallen in a sewer in Bawana area."

L&T Infra Credit Limited

(formerly known as L&T Infra Debt Fund Limited) (A Subsidiary of L&T Finance Holdings Limited)

Registered Office: Plot No. 177, CTS No. 6970-6971, Vidhvanagari Marg CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098 CIN: L67100MH2013PLC241104, **T** +91 22 6212 5500, **F** +91 22 6212 5553 **E-mail ID**: investorgrievances@ltfs.com **Website**: www.ltfs.com



		(₹ in cro			
īr. Io.	Particulars	March 31, 2022	March 31, 2021		
1	Total income from operations	731.18	893.62		
2	Net profit for the year (before tax, exceptional and/or extraordinary items)	11.00	159.16		
3	Net profit for the year before tax (after exceptional and/or extraordinary items)	11.00	159.16		
4	Net profit for the year after tax (after exceptional and/or extraordinary items)	4.11	63.23		
5	Total comprehensive income for the year	4.77	61.56		
5	Paid up equity share capital	490.18	490.18		
7	Reserves (excluding revaluation reserve and capital redemption reserve)	817.10	845.43		
3	Securities Premium Account	133.83	133.83		
9	Net worth	1,306.39	1,333.88		
10	Paid up debt capital/outstanding debt	7,814.40	8,466.68		
11	Outstanding redeemable preference shares	285.91	322.68		
12	Debt equity ratio	5.98	6.35		
13	Earnings per equity share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	(i) Basic EPS (₹)	0.08	1.29		
	(ii) Diluted EPS (₹)	0.08	1.29		
14	Capital redemption reserve	33.10	-		
15	Debenture redemption reserve	-	-		
16	Debt service coverage ratio	NA	NA NA		

Place: Mumbai

Date: April 27, 2022

5paisa.com

17 Interest service coverage ratio

1. These financial results have been reviewed by the Audit Committee and the same has been approved by the Board of Directors at its meeting held on April 27, 2022. The Statutory Auditor of the Company have carried out an audit of the aforesaid results

- 2 The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.ltfs.com/companies/lt-infra-credit.html
- 3. For the other items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the website of the Company i.e. https://www.ltfs.com/companies/lt-infra-credit.html.
- 4. These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended
- 5. Amalgamation of L&T Infrastructure Finance Company Limited ("LTIFC"), L&T Housing Finance Limited ("LTIFC") and L&T Finance Limited Pursuant to order of National Company Law Tribunal Benches, Mumbai and Kolkata dated March 15, 2021 and March 19, 2021 respectively, the

scheme of amalgamation for merger of LTIFC and LTHFC with LTFL became effective from April 12, 2021 with appointed date being April 01, 2020. Prior to the merger, LTIFC was the sponsor of the Company (erstwhile L&T Infra Debt Fund Limited). Consequent to the merger of the sponsor (i.e., LTIFC with LTFL), the Company is no longer eligible to be regarded as IDF-NBFC. The Company is taking steps to convert itself to an NBFC - Investment and Credit Company (NBFC-ICC)

6. Previous year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current year.

For and on behalf of the Board of Directors of **L&T Infra Credit Limited** (formerly known as L&T Infra Debt Fund Limited)

Sd/-

NA

Shiva Rajaraman Director (DIN: 07570408)

### **Army-run school** stokes hijab **controversy in J&K**

AGENCIES / Srinagar

An Army-run school in Baramulla district has stoked a controversy by asking its stair to avoid wearing hijab during school hours, prompting criticism by the Jammu and Kashmir's mainstream political par-

In a circular dated April 25, the principal of the Dagger Parivar School Baramulla, a school set up under the aegis of the Army and the Indrani Balan Foundation, asked the teachers to avoid wearing hijab during school hours "so that students can feel comfortable and are forthcoming to interact with teachers and

However, on Wednesday, the school issued an amended version of the circular, replacing the word hijab (head cover) with 'nigab' (face veil). The April 25-dated circular was been widely shared on social media.

Efforts to seek comments from the school management, including the principal, did not materialise.

# Army brings under control major forest fire in Kashmir

A major widespread forest fire, which was posing a grave threat to a mountainous hamlet, was brought under control by the timely action of the Army thereby saving a major tragedy in Jammu and Kashmir's Udhampur district, officials said.

A fire broke out in the forest area of Charrat panchayat on Tuesday night and was rapidly approaching Bainth village, they said.

Encounter breaks out between terrorists, security forces in J-K An encounter has started between

security forces and militants in the Mitrigam area of Pulwama, said po-"Encounter has started at Mitrigam area of Pulwama. Police and security forces are on the job. Further details shall follow." Kashmir Zone Police said in a tweet.

ble cross-border tunnels

Following the recent detection and killings of two Jaish-e-Mohammed's suicide bombers, who infiltrated the country from Pakistan, the BSF has launched a massive drive to detect cross-border tunnels along International Border in the Jammu sector.

#### HC judge recuses from hearing Ashish Mishra's bail plea

AGENCIES / Lucknow

An Allahabad High court judge withdrew himself on Wednesday from a bench hearing bail plea of Union Minister of State for Home Ajay Mishra's son Ashish Mishra Monu in the Lakhimpur Kheri violence case. Justice Rajeev Singh of Lucknow bench of the high court, who had granted bail to Ashish Mishra earlier, recused himself from hearing it again after the Supreme Court cancelled his bail order last week on

#### **KEDARNATH CO-OP. HOUSING SOCIETY LTD.** Regn No. MUMBAI/W-S/HSG/TC/8465/Year 97-98, Dt. 16/06/1997

Plot No. 3, Shivpuri Colony, Shivpuri Road, S. T. Road, Near Manek Hospital, Chembur (E), Mumbai-400 071.

#### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance following properties. The next hearing in this matter has been kept before me or 17/05/2022 at 3:30 pm at the office of this authority Respondent - (1) M/s. Sunny & Co. "A" Trishul Apartment, Chembur, Mumbai-400

071 (2) Mr. Nandkishor@ Kishor Bhojraj Kukreja, Partner- (3) Mr. Ashok Bhojraj Kukreja, Partner (4) Mr. Anoop Bhojraj Kukreja, Partner above no. 2 to 4 having add At- 1st Floor, Bhoj Mahal, Shivpuri Colony, Shivpuri Road, S. T. Road, Near Manek Hospital Chembur (E). Mumbai-400 071 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**DESCRIPTION OF THE PROPERTY:-**Bldg, of the Kedarnath CHSL along with land as mention Plot No. 3, Shivpuri Colony, Shivpuri Road, S. T. Road, Near Manek Hospital, Chembur (E), Mumbai-400 071.

Survey No.	missa No.	FIOU NO.	C. 1.3. NO.	Cialified Area				
-	-		454/12 (C.S.O. Chembur)	Total Area 576 sq.mtr.				
Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1249/2022 Place : Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registrar, Place No. 201 Konkan Bhavan								

C.B.D. Belapur, SEAL Navi Mumbai-400614.

Date: 26/04/2022 Tel.: 022-27574965

Email: ddr2coopmumbai@gmail.com

Survey No Hissa No Blot No CTS No

(Pratap Patil) **Competent Authority & District** Dy. Registrar Co.op. Societies (2), East Suburban, Mumbai

BSF launches drive to detect possi-



## Mr. Rashesh Lodaria

I, Ms. Vaidehi Lodaria, daughter of late Mrs. Jigna Lodaria & Mr. Rashesh Lodaria. My mother, late Mrs. Jigna Lodaria, died on 30th May, 2021, without making any will and having me as her only legal heir. My father, Mr. Rashesh Lodaria has not been traceable since more than 10 years and he was also declared absconding by the Court of the Learned Addl. Chief Metropolitan Magistrate, 4th Court at Girgaon vide order dated 25th November, 2013 passed in a criminal case registered by VP Road Police station. Being the legal heir of my late mother Mrs. Jigna Lodaria, I am filing petition before the Hon'ble Bombay High Court in respect of her properties. Mr. Rashesh Lodaria may reach out me at

this contact number 8879363355

## **5PAISA CAPITAL LIMITED**

CIN: L67190MH2007PLC289249 Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654 E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

(₹ in Lakhs)

Extract of Consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2022							
Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended December 31, 2021	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021		
	See note 8	See note 8	See note 8	(Audited)	(Audited)		
Revenues / Turnover	8,830.51	8,021.50	4,989.58	29,798.09	19,457.48		
Profit / (Loss) Before tax	601.47	99.01	781.86	1,850.37	1,989.55		
Profit / (Loss) After tax	440.24	74.30	585.96	1,373.55	1,468.98		
Total Comprehensive Income	463.59	72.42	620.90	1,386.36	1,466.05		
Equity Share Capital	2,941.73	2,941.58	2,551.59	2,941.73	2,551.59		
Other Equity				34,455.63	13,055.82		
Earning Per Share (of ₹10/- each)							
Basic (in ₹)	1.51	0.26	2.44	4.72	5.76		
Diluted (in ₹)	1.50	0.25	2.42	4.68	5.73		

2. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended.

3. The Company at its meeting held on April 20, 2021 and July 14, 2021 granted 75,000 and 1,00,000 stock options. Further, another 15,000 and 7,500 stock options respectively were granted vide circular resolution dated August 03, 2021 and December 14, 2021 to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 12, 2021, June 03, 2021, June 18, 2021, July 08, 2021, July 09, 2021, August 03, 2021, November 08, 2021 November 24, 2021, January 06, 2022 and February 25, 2022 allotted 84,000 equity shares pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. Furthermore, the Company vide circular resolution of the Nomination and Remuneration Committee dated December 30, 2021, approved the amendment in the '5Paisa Employee Stock Option Scheme-2017' to align and comply with the requirements of SEBI (Share Based Employee Benefits and Sweat Equity) Regulations, 2021.

4. The Board in its meeting held on April 13, 2021 and subject to the approval of members through postal ballot, has approved the raising of funds through issue of 3,817,400 equity shares on preferential basis, fully paid-up, at the price of Rs. 500 per Equity Share (including a premium of Rs. 490 per Equity Share), aggregating up to Rs. 1,908.70 million being 898,816 Equity Shares aggregating to Rs. 120.00 Rs. 449.41 million to FIH Mauritius Investments Limited, 301,184 Equity Shares aggregating to Rs. 150.59 million to HWIC Asia Fund Class A Shares, 240,000 Equity Shares aggregating to Rs. 120.00 million to RIMCO India Limited and 2,377,400 Equity Shares aggregating to Rs 1,188.70 million to WF Asian Reconnaissance Fund Limited and further 12,00,000 share warrants, being 480,000 Warrants aggregating to Rs. 240.00 million to Mr. Nirmal Bhanwarlal Jain, 480,000 Warrants aggregating to Rs. 240.00 million to Mrs. Madhu N. Jain and 240,000 Warrants aggregating to Rs. 120 million to Mr. Venkataraman Rajamani, belonging to the Promoters and Promoter group of the Company, exercisable (convertible) in one or more tranches, anytime within period of eighteen months into equal number of equity shares of face value of Rs. 10/- each of the Company on a preferential basis for cash.

5. The Company is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment'.

6. Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market; however 5Paisa Capital Limited, being a SEBI registered intermediary and considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our business as the capital markets

7.The Key data relating to standalone results of 5paisa Capital Limited is as under

(₹ in Lakhs)

By order of the Board

DIN: 07376258

Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended December 31, 2021	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
	See note 8	See note 8	See note 8	(Audited)	(Audited)
Revenues / Turnover	8,822.78	8,013.16	4,980.25	29,756.64	19,385.92
Profit Before Tax	635.17	133.17	816.60	1,997.13	2,339.17
Profit After Tax	465.50	99.85	611.97	1,483.43	1,731.96
Total Comprehensive Income	488.53	98.89	647.07	1,497.23	1,729.76

8. The figures for the quarter ended March 31, 2022 and the quarter March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2022 and March 31, 2021 and the unaudited figures of the nine months ended Dec 31, 2021 and Dec 31, 2020 respectively

9.The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.5paisa.com. 10. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary

Place: Mumba

Date: April 27, 2022

For **5paisa Capital Limited** Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO

नामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील खालील परिशिष्टात अधिक विवरणीत मिळकतीच्या संदर्भात श्री. हितेश विनेश शाह आणि सौ. भावना हितेश शाह यांचे नामाधिकार तपासत आहेत. कोणतीही वैयक्तिक/संस्था/मंडळ/कंपनी ज्यांना सदर मिळकतीमध्ये हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध असल्यास तसेच विक्री, हस्तांतर, भेट, अदलादबल, गहाण, तारण, धारणाधिकार, भाडेपट्टा, विश्वस्त, परवाना, वारसा, निष्पादन प्रभारामधील अग्रक्रयाधिकार किंवा दावा, जप्ती किंवा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ६ व ७, १ ला मजला, कमनवाला चेंबर्स सीएचएस लि., जंक्शन ऑफ सर पी. एम. रोड व पारसी बाझार स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासन १५ दिवसांच्या आत परावे यांच्यासह सदर लेखी स्वरूपात तसे आक्षेप/दावे सुचित करणे आवश्यक आहे क्सूर केल्यास माझे अशील त्यावरील मंजूर अटी आणि शर्तीप्रमाणे करार निष्पादन प्रक्रियाकरतील आणि पढे असे मानले जार्दल की. तसे आक्षेप/दावे नाहीत आणि जर काही असल्यास ते त्यागीत किंवा परित्यागीत मानले जातील

वरील उल्लेखित परिशिष्ट :

११३, वाळकेश्वर रोड, मुंबई-४०० ००६ येथे स्थित मलबार आणि कंबाला हिल विभागाचा सीटीएस क्र. १/२८०, नवीन सर्वे क्र.१३/७२८८ व ४/७२८९ धारक जिमनीवर उभारीत दानी सदन अशी ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावरील गॅरेज क्र.०३, मोजमापीत १२८ चौ.फु. (१३.५ चौ.मी) च्यासह १ल्या मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र.०४, मोजमापीत १०२० चौ.फु. (८९.३६ चौ.मी) चटई क्षेत्रावरील आणि मधील सर्व लाभार्थी हक्क, नामाधिकार व हितसंबंध त्यासह दानी सदन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या १५ ऑक्टोबर, १९६३ रोजीचा शेअर प्रमाणपत्र क्र.४ अंतर्गत क्र. १६ ते २० धारक प्रत्येकी रु.५०/ – चे पाच पूर्ण भरणा शेअर्स. दिनांकित २८ एप्रिल, २०२२

> एलआयएम लेगिट यांच्याकरिता दिपेश य. सिरोया (प्रोप्रायटर)

> > परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी

ज्या अर्थी

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 29.10.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 28,89,520.61(रूपये अट्टावीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे वीस आणि एक सुष्ठ पैसे फुक्त) साठी कर्ज खाते क HHI VSH00436731 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 27.10.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विनता वाय पवार; फ्लॅट क्र. 301, समृद्धी अपार्टमेंट,प्लॉट क्र. 48, सेक्टर 12, कामोठे, नवी मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्र - 410209, वनिता वाय पवार; बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - 400002, यशवंत बाब पवार : फ्लॅट क. 301. समुद्धी अपार्टमेंट.प्लॉट क. 48. सेक्टर 12. कामोठे. नवी मंबई. नवी मुंबई, महाराष्ट्र - 410209, यशवंत बाबू पवार ; बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग फोर्ट, **मुंबई**, **महाराष्ट्र - 400002** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 22,04,2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 28,89,520.61(रूपये अट्टावीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे वीस आणि एकसष्ट पैसे फक्त) पुढील व्याज 27.10.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.03. ए विंग, तळमजला, विध्नहर्ता सीएचएसएल, प्लॉट क्र. 3. सेक्टर 9. कामोठे, नवी मंबर्ड

-410209

तारीख: 22.04.2022 स्थळ : मुंबई

कर्जदाराचे नाव/क्रमांक (कर्ज खाते क्रमांक

(डीएचएफएल ओल्ड लॅन आणि

आयसीआयसीआय न्यू लॅन)

क्यूझेडएयुआर००००५०२७७३३ (डीएचएफएल ओल्ड लॅन-

१०४००००५३९३ आणि आयसीआयसीआय न्यू लॅन-

क्यझेडएयआर०००५०२७७३३)

दिनांक: एप्रिल २८, २०२२

तारण मनेचा पत्यक्ष कब्जा घेतला आहे. कर्ज खाते क.

एमएच०५६०६००००११२५

उल्लेखित तारण मत्तेची विक्री करेल.

दिनांक : २८.०४.२०२२

मालमत्ता क्र

ठिकाण: कल्याण

कर्जदाराचे नाव

सरिता रणजीत कहा

रणजीत श्रीराम कहार

(२) अन्वये प्रसिध्द झाली आहे आणि मिळकतीचे प्रमुख ठिकाणी चिकटवली आहे.

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

सांकेतिक कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये

प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद

कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या

दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील

नमूद तारखेरोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सद्ररह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (ए.फोर्समेंट) रूल्स, २००२

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. ोंदणीकृत कार्यालय: नॅशनल इन्श्युरन्स बिल्डिंग, ६वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२०. कल्याण शाखा कार्यालय: बी-३०१, वेद मंत्रा, दक्षिण मुखी हनुमान मंदिर मागे, आग्रा रोड, कल्याण (प), ४२१३०१. दरध्वनी क्र. ०२५१-२२०२३०५, ०२५१-२२१०१२५. कब्जा सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फार्समेंट) रूल्स, २००२ अन्वये नियम ८ च्या पोट-नियम (१) अन्वये **ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकार यांनी **जीआयसीएचएफएल**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून संबंधित सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसात थकबाकी चुकती करण्यासाठी खालील नावाचे तुम्ही/कर्जदार (खालील नावे) यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये १३-११-२०१७ रोजीस जारी केली होती. तुम्ही/कर्जदार यांनी निर्धारित कालावधीत सदर थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, त्यामुळे जीआयसीएचएफएलने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट कलम (४) सहवाचता त्याअंतर्गत नियमांच्या तरतुदीन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील **नमूद** 

गहाण मिळकतीचा पत्ता

फ्लॅट क्र. एच-१८०१, कॅसा

फॉन्टाना, एच विंग, १८वा मजला, गाव - खोणी, डोंबिवली, कल्याण

पुढे, सदर सूचनेने कर्जदारांना कळविण्यात येते की, जीआयसीएचएफएल आता सरफैसी ॲक्ट, २००२ आणि त्याच्या नियमान्वये पुरविलेल्या तरतुर्दीसह वरील

कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील उल्लेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार

करु नये आणि सदर मिळकत/तारण मत्तांशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार हा जीआयसीएचएफएल च्या पूर्ण प्रदानपर्यंत त्यावरील पुढील व्याजासह देय असणाऱ्या मिळकर्ती/तारण मत्तांच्यासापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील. ही सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८

मागणी सचना

पाठविल्याची

तारीख

१३-११-२०१७

मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची

तारीख

नारायण नगर, लाडगाव रोड, एन/आर लक्ष्मी

नारायण हॉल, वैजापुर-४३२७०१/ एप्रिल २२,

शास्त्रा कायालयः आयताआवताआव जनगरात, जा कारास्त्र कार्याः क्रि. जाणे, महाराष्ट्र- ४००६०४. क्रि.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

किशोर रामभाऊ धनगरे आणि सरला किशोर धनगरे- रॉ हाऊस क. आर-०२. प्लॉट क. ४९. लक्ष्मी

२०२२

च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



मी, श्रीम. वैदेही लोडारिया, कै. सौ जिम्रा लोडारिया आणि श्री. राकेश इच्छापत्र केल्याशिवाय ३० मे. २०२१ वडिल श्री. राशेष लोडारिया यांचा १० वर्षाहुन अधिक काळ तपास लागत नाही आणि त्यांना व्हीपी रोड पोलिस स्टेशन दारे नोंदविलेल्या फौजदारी खटल्यात मंजुर दिनांक २५ नोव्हेबर २०१३ रोजीच्या आदेशाद्वारे गिरगाव यांच्या कायदेशीर वारसदार असल्याने सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करित आहे. श्री. राशेष लोडारिया सदर संपर्क क्रमांकावर मला संपर्क करु शकतात.

८८७९३६३३५५

#### MANBA FINANCE LIMITED

Corporate Identity Number (CIN): U65923MH1996PLC099938 Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund (West), Mumbai- 400080, Tel no: +91 22 62346666.

Email: info@manbafinance.com Website: www.manbafinance.com Extract of audited financial results for the quarter/half year ended September 30, 2021 (Reg 52(8), read with Reg 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Sr. No	Particulars	Quarter Ended September 30, 2021	Corresponding Quarter Ended September 30, 2021	Previous year ended March 31 2021
1	Total Income from Operations	2552.49	NA	10721.26
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	242.27	NA	1481.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	242.27	NA	1481.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	183.81	NA	1113.3
5	Total Comprehensive income for the period ( Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	6.33	NA	15.97
6	Paid up Equity Share Capital	1255.65	NA	1255.65
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	7748.96	NA	7440.25
8	Securities Premium Account	5879.19	NA	5879.19
9	Net worth	14883.79	NA	14575.09
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	31470.63	NA	38388
11	Outsourcing Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	2.02	NA	2.58
13	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)		NA	
	1.Basic	1.46		8.87
	2.Diluted	1.46		8.87
14	Capital Redemption Reserves	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserves	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
		ı —		

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

NA

| 17 | Interest Service Coverage Ratio

a) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly/ annual financial results is available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (URL of the filings).

b) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on the URL (specify URL)

The figures for the corresponding quarter ended September 30, 2020 have not been provided as per exemption provided in SEBI circular SEBI/HO/DDHS/CIR/2021/0000000637 dated October 5, 2021

For Manba Finance Limited

Place: Mumbai Date: 26-04-2022

Manish K. Shah Managing Director DIN: 00979854

#### <u>सांकेतिक कब्जा सूचना</u> शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र.१, प्लॉट

क्र.-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता

नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक

अ. कर्जदाराचे नाव/		मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे	
<del>у</del> б.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव	
٤.	शशिकला बाबासाहेब नवले आणि	प्लॉट क्र. १६, श्री स्वामी समर्थ नगर, सर्व्हे क्र. १११,	सप्टेंबर ०७, २०२१	संगमनेर	
	अविनाश कोंडाजी लांडे-	हिस्सा क्र. १ ते ६, शिवाजी नगर, लक्ष्मी नारायण लॉन्स	₹.		
	एलबीएसएजी००००१५१३३५५	जवळ, ता. सिन्नर, महाराष्ट्र, नाशिक ४२२१०३/ एप्रिल	३,९७,१८७.००/-		
		22, 2022			

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सुचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक : एप्रिल २८, २०२२ पाधिकत अधिकारी ठिकाण : महाराष्ट आयसीआयसीआय बँक लिमिटेड

#### स्थावर मत्तेच्या ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना

ायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे**ड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा आणि शाखा कार्यालय : आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे, इंडस्ट्रीअल क्षेत्र, बागळे इस्टेट, ठाणे ४००६०४ कडे शहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्याने आणि जे आहे जसे आहे तत्याने' तिच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा ns.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदारांचे नाव १. श्री. विकी अरुण मुक्ता २. श्री, अरुण पारसराम मुक्ता	मागणी सूचना तारीख आणि रक्क ११ मे २०२१ रू. २३,५५,७८३/- (रूपये लाख पंच्वावन्न हजार सातशे ऱ्र		स्थावर मिळकत/तारण मत्तेचे वर्णन	सांकेति	क कब्जाची तारीख	राखीव किंमत
२. श्री, अरुण पारसराम मुक्ता	रू. २३,५५,७८३/- (रूपये		<u> </u>			
(प्रोस्पेक्ट क्र. ७५२३८६)	लाख पच्चावन्न हजार सातश त्र मात्र)	तेवीस गऐंशी	मिळकत धारक फ्लॅट क्र. ३०१, मोजमापित ४८.०४ चौ.मीटर्स, डी विंग, शिवकांता इमारत, आदी आरंभ, दुर्गापाडा, जे पी हार्मनी जवळ, अंबरबाथ, ठाणे, महाराष्ट्र, पिनकोड	०९ सप्टें २०२१ दिनांक २६-एप्रिल-२०२२ रोजीस एकुण थकबाकी		रू. २३,१६,२००/- (रूपये तेवीस लाख सोळा हजार दोनशे मात्र)
	बोली वाढविण्याची र रू. २५,०००/- (रूपये पंचवीस हजार म		अवरवाय, ठाण, महाराष्ट्र, 14नकाड ४२१५०१ चे सर्व ते भाग आणि विभाग		१७,०७२/- (रूपये ाख सतरा हजार बहात्तर मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) रू. २,३१,६२०/ – (रूपये एक दोन लाख एकतीस हजार सहाशे वीस मात्र)
१. श्री. सुरेंद्र जवाहर सिंग २. सौ. सविता सुरेंद्र सिंग ३. ओम सद्रुह क्लासेस (प्रोस्पेक्ट क्र.	३१-जुलै -२०२१ रू. १४,४९,०६३/- (रूपये लाख एकोणपन्नास हजार त्रेसष्ट	मात्र)	मिळकत धारक फ्लॅट क्र. ३०५, मोजमापित ३३.६६ चौ.मीटर्स, मजला क्र. ३, विंग ए, इमा क्र. ५, टाईप १०ए, सक्र. १९५, येथे गाव उमरोळी,	दिनांक २१-	-एप्रिल-२०२२ -एप्रिल-२०२२ रोजीस कृण थकबाकी	रू. १३,७८,६००/- (रूपये तेरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे मात्र)
आयएल१०११४४२४)	बोली वाढविण्याची र रू. २५,०००/- (रूपये पंचवीस हजार म		उमरोळी रेल्वे स्टेशन जवळ, उमरोळी पालघर ४०१९०२ चे सर्व ते भाग आणि विभाग		३,०८९/- (रूपये चौदा हजार एकोणनव्वद मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) रू. १,३७,८६०/ - (रूपये एक लाख सदतीस हजार आठशे साठ मात्र)
१. श्री. अवनिश कुमार विश्वकर्मा २. सी. प्रज्ञा अवनिश विश्वकर्मा (प्रोस्पेक्ट क्र. आयएल१९९६४४५०, आयएल१००७७९५०)	१९-जाने - २०२२ रू. २५,९७,५९६/- (रूपये लाख सत्त्याण्णव हजार पाचशे मात्र) बोली वाहविण्याची र रू. २५,०००/- (रूपये पंचवीस हजार म	शह्याण्णव <b>क्रम</b>	मिळकत धारक फ्लॉट क्र. ३०१, ३ रा मजला, क्षेत्र मोजमापित २०२ चौ फू., क्रिष्णा बउंज. प्लॉटक्र. ८८, सेक्ट ४, कलंडिज फाटा, करंजाडे, जि. रायगड, नवी मुंबई, मुंबई, महाराष्ट्र ४१०२०६ चे सर्व ते भाग आणि विभाग	दिनांक १८-एप्रिल-२०२२ रोजीस एकुण थकबाकी		क. २४,८०,१००/- (रूपये चोवीस लाख ऐंशी हजार शंभर मात्र) इसारा अनामन रक्कम (इअर) क. २,४८,०१०/- (रूपये दोन लाख अडेचाळीस हजार दश मात्र)
मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख		इअर अंतिम तारीख	ख ई-लि <b>र</b>		नावाची तारीख/वेळ	
२७ मे, २०२२ ११.००वा१४.००वा. ३०-		०-मे-२०२२ रोजीस सायं. ५.०० वा. पर्यंत ०२		०२-जून-२०२	०२-जून-२०२२ ११.०० वा १३.०० वा.	

ादानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुग्राम येथे देय **'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड'** च्या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याच् शील खालीलप्रमाणे : ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफएस कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक : https://quickpav.iiflfinance.com

- ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंद्विणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे
- बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमुद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यार समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल
- यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे
- खरेदीदाराने कर, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक धकवाकी किंवा इतर धकवाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरास इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. . बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाई
- https://www.bankeauctions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी श्री. विरल गाला @ 7303021217, ईमेल आयडी : viral.gala@iifl.com यांना संपर्क करू शकतात.
- वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एच कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.
- पढ़े कर्जदारांना याद्वारे सचना देण्यात येते की. जर त्यांनी सदर वस्त घेवन जाण्यास कसर केली तर वरील सदर वस्त कायद्यानसार विकण्यात येतील
- येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. . एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/शिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/शिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/शिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे आयआवरणस्थल-पृचयफ्फण्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये ३० दिवसांची विक्री सूचना र्क्नदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकती

लेलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल ठेकाण : ठाणे आणि पालघर,

5paisa.com

## **5PAISA CAPITAL LIMITED**

CIN: L67190MH2007PLC289249

दिनांक : २८-एप्रिल-२०२२

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23,

MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654

E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

सही/- प्राधिकृत अधिकार्र

आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

Extract of Consolidated financial results	for the quarter and ye	ar ended March 31,	, 2022		(₹ in Lakhs
Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended December 31, 2021	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
	See note 8	See note 8	See note 8	(Audited)	(Audited)
Revenues / Turnover	8,830.51	8,021.50	4,989.58	29,798.09	19,457.48
Profit / (Loss) Before tax	601.47	99.01	781.86	1,850.37	1,989.55
Profit / (Loss) After tax	440.24	74.30	585.96	1,373.55	1,468.98
Total Comprehensive Income	463.59	72.42	620.90	1,386.36	1,466.05
Equity Share Capital	2,941.73	2,941.58	2,551.59	2,941.73	2,551.59
Other Equity				34,455.63	13,055.82
Earning Per Share (of ₹10/- each)					
Basic (in ₹)	1.51	0.26	2.44	4.72	5.76
Diluted (in ₹)	1 50	0.25	2 42	4 68	5 73

Place: Mumbai

Date: April 27, 2022

1.The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board in their meeting held on April 27, 2022 2. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting standards prescribed under Section 133 of the Companies

Act, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. 3. The Company at its meeting held on April 20, 2021 and July 14, 2021 granted 75,000 and 1,00,000 stock options. Further, another 15,000 and 7,500 stock options respectively were granted vide circular resolution dated August 03, 2021 and December 14, 2021 to eligible employees under Employee Stock Option Scheme-2017. Further, the Company vide circular resolutions dated May 12, 2021,

June 03, 2021, June 18, 2021, July 08, 2021, July 09, 2021, August 03, 2021, November 08, 2021 November 24, 2021, January 06, 2022 and February 25, 2022 allotted 84,000 equity shares pursuant to exercise of stock options granted to the eligible employees. Furthermore, the Company vide circular resolution of the Nomination and Remuneration Committee dated December 30, 2021, approved the amendment in the '5Paisa Employee Stock Option Scheme-2017' to align and comply with the requirements of SEBI (Share Based Employee Benefits and Sweat Equity) Regulations, 2021. 4. The Board in its meeting held on April 13, 2021 and subject to the approval of members through postal ballot, has approved the raising of funds through issue of 3,817,400 equity shares on

preferential basis, fully paid-up, at the price of Rs. 500 per Equity Share (including a premium of Rs. 490 per Equity Share), aggregating up to Rs. 1,908.70 million being 898,816 Equity Shares aggregating to Rs. 449.41 million to FIH Mauritius Investments Limited, 301,184 Equity Shares aggregating to Rs. 150.59 million to HWIC Asia Fund Class A Shares, 240,000 Equity Shares aggregating to Rs. 120.00 million to RIMCO India Limited and 2,377,400 Equity Shares aggregating to Rs 1,188.70 million to WF Asian Reconnaissance Fund Limited and further 12,00,000 share warrants, being 480,000 Warrants aggregating to Rs. 240.00 million to Mr. Nirmal Bhanwarlal Jain, 480,000 Warrants aggregating to Rs. 240.00 million to Mrs. Madhu N. Jain and 240,000 Warrants aggregating to Rs. 120 million to Mr. Venkataraman Rajamani, belonging to the Promoters and Promoter group of the Company, exercisable (convertible) in one or more tranches, anytime within period of eighteen months into equal number of equity shares of face value of Rs. 10/- each of the Company on a preferential basis for cash.

5. The Company is engaged only in the business of stock broking and distribution of financial products primarily through internet and mobile applications. Accordingly, there is no separate reportable segments as per Indian Accounting Standard 108 (Ind AS) on 'Operating Segment'.

6. Due to lockdown on account of COVID-19, although the capital market were impacted and volatility has increased in the stock market; however 5Paisa Capital Limited, being a SEBI registered ntermediary and considered among essential services, continued to operate during the lockdown in India and there was no major impact on our business as the capital markets

7. The Key data relating to standalone results of Spaisa Capital Limited is as under

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended December 31, 2021	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021
	See note 8	See note 8	See note 8	(Audited)	(Audited)
Revenues / Turnover	8,822.78	8,013.16	4,980.25	29,756.64	19,385.92
Profit Before Tax	635.17	133.17	816.60	1,997.13	2,339.17
Profit After Tax	465.50	99.85	611.97	1,483.43	1,731.96
Total Comprehensive Income	488.53	98.89	647.07	1,497.23	1,729.76

8. The figures for the quarter ended March 31, 2022 and the quarter March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the year ended March 31, 2022 and March 31, 2021 and the unaudited figures of the nine months ended Dec 31, 2021 and Dec 31, 2020 respectively 9.The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.5paisa.com. 10. Previous periods figures have been regrouped / rearranged wherever necessary.

> By order of the Board For **5paisa Capital Limited** Prakarsh Gagdani Whole Time Director and CEO

> > DIN: 07376258

#### ⊕SBI State Bank of India

शाखा-एसएआरबी, ठाणे (११६९७):- १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४०० ६०४ **शाखेचा ईमेल आयडी** : sbi.11697@sbi.co.in, **लॅन्डलाईन (कार्यालय)**: ०२२-२५८०६८६३

#### स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत बँकेस प्रभारीत स्थावर मालमत्तेवर विक्रीसाठी ई-

याद्वारे सामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णनित स्थावर मालमत्ता जी तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत असून जिचा **अन्वयिक प्रत्यक्ष कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला असून ती ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' व ''जे काही आहे' या तत्त्वावर व खालील अटी व शर्तींवर १९.०५.२०२२ रोजी विकली जाईल.

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नाव

l	8		एन. एम. सुर्यवंशी	९००४११८७७०		
l	कर्जदाराचे नाव		मालमत्ता विकल्या जाणाऱ्या वसुलीसाठी थकब	ाकी देय		
l	श्री. रिफक दावूद शेख	थकबाकी: रु. २०,७६,	७६५.४०/- + व्याज आणि प्रभार. मागणी सूचना तार्र	ोख : ३१.०३.२०१६		
ı			गरा इमारत, इमारत क्र. ए, तुलशी वृंदावन अपार्टमेंट, गत क्र.	७९, कांभरे रोड, चेरपोली, ई-एसबीएच		
ı	शहापूर शाखा वर, शहापूर, तहशील शहापूर, जि. ठाणे - ४२१६०१ क्षेत्र-८३० चौ.फू. बिल्ट अप					
١	राखीव किंमत: रु. ११,०५,०००/- इएमडी: रु. १,१०,५००/- कब्जाचा प्रकार: प्रत्यक्ष,					

इसारा अनामत रक्कम (इअर): राखीव किंमतीच्या १०% बोली वाढविण्यातची रक्कम: १०,०००/-ई-लिलावाची तारीख व वेळ : दिनांक : १९.०५.२०२२ वेळ : दु. ०१.०० ते दु. ०४.०० यासह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद वाढीसह सहभागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची शेवटची तारिख आणि वेळ: १७.०५.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत

मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ: १३.०५.२०२२ दु. १२.०० ते दु. ३.०० (संपर्क: श्री. एन एम सुर्यवंशी: ९००४११८७७०) आणि श्री. भरत मून (९२२१९१९६३) विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया, स्टेट बँक ऑफ इंडिया तारण धनकोंच्या वेबसाईट

१.https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp २. https://www.sbi.co.in याचा संदर्भ घ्यावा.

सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाणः ठाणे

स्टेट बँक ऑफ इंडिया दिनांक : २७.०४.२०२२



श्री. राशेष लोडारिया

लोडारिया यांची मुलगी. माझी आई सौ. जिया लोडारिया हिचे कोणतेही रोजी निधन झाले आणि मी तिची एकमेव कायदेशीर वारस आहे. माझे येथील सन्माननीय अति. मुख्य महानगर दंडाधिकारी, ४ थे न्यायालयाच्या न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आले आहे. माझी मयत आई श्रीम. जिया लोडारिया मी तिच्या मिळकतीच्या संदर्भात

मागणी सुचनेची

तारीख/मागणी सचनेतील

रक्कम (रु.)

मार्च २५. २०२१

ह. १०,६४,२०९.००/-

24-05-5055 रोजीस देय

थकबाकी

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. साठी

अधिकृत स्वाक्षरीकर्ता

नाव

औरंगाबाद

प्राधिकत अधिकारी

कब्जाची

तारीख